

टंचाईग्रस्त गावांतील हंगामी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन  
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग  
शासन परिपत्रक, क्रमांक ग्रापाधो-१११२/प्र.क्र.५०/पापु-०७  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : ७ डिसेंबर, २०१२

- वाचा : १) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र.बैठक २००८/ प्र.क्र.१५४६/ऊर्जा-५, दिनांक २४ जुलै, २००८  
२) शासन परिपत्रक, पा.पु.व स्व.वि.क्रमांक ग्रापाधो-१११२/प्र.क्र.५०/पापु-०७. दि. २७ मार्च, २०१२

**प्रस्तावना** : राज्यात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई विचारात घेता, राज्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमधील हंगामी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा मार्च, २०१२ ते जून, २०१२ पर्यंत म्हणजेच टंचाई कालावधीत खंडीत न करणे व यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने मागणी केल्यानुसार अशा पाणी टंचाईग्रस्त गावांमधील हंगामी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे वीज देयके अदा करण्यासाठी जिल्हा स्तरावर आवश्यक तो निधी उपलब्ध असावा यासाठी संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आल्या होत्या. सदर उपाययोजनांना दि.३० जून,२०१३ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन परिपत्रक** : राज्यात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई विचारात घेता, राज्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमधील हंगामी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, वीज देयकांची अदायगी न झाल्याने बंद राहू नयेत यासाठी, संदर्भ क्र.२ येथील दि.२७ मार्च, २०१२ च्या शासन परिपत्रकान्वये करावयाच्या उपाययोजना/देण्यात आलेल्या सूचना दि.३० जून,२०१३ पर्यंत अंमलात राहतील. त्यानुसार ,राज्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमधील हंगामी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा दिनांक ३० जून २०१३ पर्यंत खंडीत होणार नाही, याची दक्षता सर्व जिल्हाधिका-यांनी घ्यावी.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१२१२०७१४२७०७३६२८ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सही/-  
(ल.गो.ढोके)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,  
मा.मंत्री(पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव,  
मा.राज्य मंत्री(पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव,  
सर्व विभागीय आयुक्त,  
सर्व जिल्हाधिकारी  
सर्व विधान सभा/विधान परिषद सदस्य  
प्रधान सचिव,(उर्जा).उद्योग ,उर्जा व कामगार विभाग  
सदस्य सचिव,महाराष्ट्र जीवा प्राधिकरण,मुंबई  
संचालक,भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,पुणे,  
संचालक,पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था,बेलापूर ,नवी मुंबई  
अति.संचालक,पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था,बेलापूर ,नवी मुंबई  
मुख्य कार्यकारी अधिकारी,सर्व जिल्हा परिषदा  
सर्व अधिक्षक अभियंता,विभागीय भारत निर्माण कक्ष  
सर्व कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवा प्राधिकरण,  
सर्व कार्यकारी अभियंता,ग्रामिण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा  
परिषद  
महालेखापाल,महाराष्ट्र - १ मुंबई(लेखा परिक्षा/ लेखा व आज्ञेयता)  
महालेखापाल,महाराष्ट्र - २ नागपूर (लेखा परिक्षा/ लेखा व  
आज्ञेयता)

मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा,नवी मुंबई  
उप मुख्य लेखा परिक्षक,स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे,  
औरंगाबाद, अमरावती व नागपूर  
सर्व प्रादेशिक उपसंचालक,भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा,  
सर्व मुख्य अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण  
मुख्य अभियंता,भारत निर्माण कक्ष,नवी मुंबई  
सर्व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा  
सर्व गट विकास अधिकारी,पंचायती समिती  
ग्राम विकास व जलसंधारण विभाग,मंत्रालय,मुंबई  
पाणी पुरवठा विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासो  
निवड नस्ती,पापु-०७